

माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 1) ब) 11) (अर्थ विभाग)

पंचायत समिती तासगांव अर्थसंकल्पीय अंदाज

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1966 अन्वये नियमांच्या तरतुदीस अधिन राहून पंचायत समिती चे प्रत्येक वित्तीय वर्षातील प्राप्तीचे व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज पत्रक तयार करणेत येतात.

उत्पन्न व खर्चाचे वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाज तयार करणे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1966 आणि (निधीचे पुर्नविनियोजन) नियम 1971 मधील कलम 137 (1) (2) अन्वये पंचायत समितीचे अर्थसंकल्पीय अंदाज 15 फेब्रुवारी अशा तारखेला तयार करणेत येतात व कलम 137 (3)(4) अन्वये पंचायत समितीने मान्य केलेले अर्थसंकल्पीय अंदाज 25 फेब्रुवारी नंतर नसेल अशा तारखेला जिल्हा परिषदेकडे मान्यतेसाठी पाठविणेत येतात. सदरचे अर्थसंकल्पीय अंदाजास कलम 137 पोटकलम 4 नुसार जिल्हा परिषदेकडून 27 मार्चपूर्वी मान्यता घेणेत येते.

पंचायत समितीमार्फत केलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये पुढील वित्तीय वर्षासाठी गट अंशदानातून हाती घेतलेली, चालू ठेवलेली व पार पाडण्यात आलेली कामे व विकास परियोजना या संबंधित्या उत्पन्नाचे खर्चाचे अंदाजपत्रकावर विचार विनिमय होऊन त्यात फेरबदल करून किंवा न करता ते मान्य करणेत येतात. व जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात समाविष्ट करणेसाठी विहीत करणेत आलेल्या तारखेपूर्वी पाठविले जातात.

सुधारित किंवा पुरवणी अर्थसंकल्पीय तयार करणे.

कलम 138 (1) अन्वये वित्तीय वर्षासाठी मंजूर करणेत आलेल्या अंदाजपत्रकामध्ये त्यावर्षात कोणत्याही वेळी सुधारित किंवा पुरवणी अर्थसंकल्पीय अंदाज तयार करणे येतात. तसेच मान्यतेच्या अधिन अंदाजातील निधीचे वेळोवेळी पुर्नविनियोजन करणेत येतात. सदरचे पुर्नविनियोजन हेसंबंधित विभाग प्रमुखाची पूर्व सहमती घेऊन मूळ जिच्या साठी अनुदान अनुदान देणेत आले होते ती योजना आणि जिच्या फायद्यासाठी रक्कमेचे पुर्नविनियोजन करावयाचे आहे. ती योजना एकाच शिर्ष खाली (विकास शिर्षकाखाली) विषय एकच असलेस करणेत येते.

अर्थसंकल्पीय अंदाज पत्रकातील तरतुदी

समाज कल्याण योजनांची पुढील प्रवर्गात विभागणी करणेत येईल.

अ) अनु.जाती.ब) अनु.जमाती. क) विमुक्त जाती ड) इतर मागासवर्गीय साठी योजना त्या योजना प्रथम कमांकानुसार खालील प्रमाणे विभागणी करून शासनाच्या शिक्षण व समाजकल्याण विभागाकडून राबविणेत येतात. पुढील योजना समाविष्ट असतील.

(एक) शिक्षण

(दोन) आर्थिक उन्नती

तीन) आरोग्य गृहनिर्माण व इतर योजना

खर्चाचे प्रयोजन

समाजकल्याण विभाग

समाजकल्याण विभागासाठी तरतुदीच्या कमीत कमी 20% निधी योजनासाठी राखून ठेवणेेत येतो. या निधीचे अन्य योजनासाठी पुर्नविनियोजन केले जात नाही.

महिला बालकल्याण विभाग

महिला बालकल्याण विभागाकडील योजनासाठी तरतुदीच्याकमीत कमी 10% निधी राखून ठेवलेला असतो या निधीचे अन्य योजनासाठी पुर्नविनियोजन केले जात नाही.

सदरचे अर्थसंकल्पीयच अंदाज आरंभीची शिल्लक वित्तीय वर्षातील जमा व अपेक्षीत होणारी जमा विचारांत घेवून एकूण तरतुदीच्या अधिन राहून विभागाकडील मागणीचा मापदंडानुसार तरतुद वित्तीय वर्षाअखेर खर्च होणेचे अटीवर करणेेत येते.

दिव्यांग कल्याणकारी योजना

ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयदिनांक 25 जुन 2018 नुसार पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्व उत्पन्नातून 5% निधी दिव्यांग कल्याणकारी योजनांवर खर्च करणे बंधनकारक आहे.